

PDS/SE/2025-26/01 April 1, 2025

Listing Department

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C-1 Block G, Bandra Kurla Complex, Bandra (E),

Mumbai -400 051 Scrip Symbol: PDSL **Corporate Relationship Department BSE Limited**

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Mumbai- 400001

Scrip Code: 538730

ISIN - INE111Q01021 Re:

Sub: Submission of Clipping of Newspaper Advertisement confirming the dispatch of Postal Ballot Notice

Dear Sir/ Madam,

In terms of Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, please find enclosed herewith newspaper clippings of the advertisement published on Tuesday, April 1, 2025, regarding completion of the dispatch of the Postal Ballot Notice to the members of the Company. The advertisement was published in the following Newspapers:

- Business Standard (All India Edition)
- Mumbai Lakshadeep (Mumbai Edition)

The above information is also available on the website of the Company at www.pdsltd.com.

We request you to kindly take the above on records.

Thanking you,

Yours faithfully, for PDS Limited

Abhishekh Kanoi **Head of Legal & Company Secretary** ICSI Membership No.: F-9530

Encl.: a/a

Fizz is back in stock of Varun Beverages

Launches, strong summer season may drive near-term growth


Mumbai, 31 March

aving slumped by 32 per cent in the first two months of calendar year (CY) 2025. the stock of Varun Beverages Ltd. (VBL) has made a smart recovery in March, gaining 24 per cent. The drop in its share price was due to concerns related to competition and slower volume growth in the India business. The stock is currently trading at ₹539.6

However, the Street believes that the correction is overdone and the company has multiple growth opportunities in both the Indian and African markets. There could be a near-term volume surge with the onset of the summer, which is the peak period for the Pepsi bottling and distribution major.

The key concern weighing on impacted by Campa. the stock is increased competitive intensity with the relaunch of Campa Cola by Reliance Consumer Products (RCPL) in March 2023. Given that RCPL expects sales to cross ₹1,000 crore in 2024-25, this would translate into 70 million cases and a low single-digit market share, according to JM Financial Research. The overall Indian market is 2.4 billion cases, dominated by Coca-Cola and PepsiCo, which have a combined share of 80-85 per cent.

While Campa is scaling up in terms of visibility, Elara Capital believes that this is particularly restricted to its disruptive ₹10 (200ml) offering. Analyst Amit Purohit of the brokerage points out that the impact is more on local/regional brands than incumbents such as Pepsi and Coca-Cola in the near term. While Campa's aggression, especially in orange and cola flavours, is notable in key regions, its long-term success hinges on execution, which remains a challenge, he adds. A significant part of VBL's revenues comes from brands such as Mountain Dew and Sting, which do not seem to be this growth is stable expansion in (target price ₹675) to portfolios.



Campa, according to JM Financial Research, has focused on certain states like Tamil Nadu, Andhra Pradesh, Telangana, Uttar Pradesh, and West Bengal. The strategy is to target the mass-end consumer who is price-sensitive and less brand loyal through aggressive pricing.

Analysts at the brokerage, led by Mehul Desai, highlight that the offtake is largely in smaller stock keeping units (SKUs) and out-of-home consumption, which is price-sensitive, not brand-loval, and where offering. In the large SKUs (750ml/2.25L), which are predominantly for home consumption, PepsiCo/Coca-Cola remain strong, they add.

What should drive near-term growth are launches and a strong summer season. The company is targeting double-digit growth for its

India and international operations. Sharekhan Research expects the company to post sales and net profit growth of 18-27 per cent annually over CY 2024-2026. What will drive as an opportunity to add the stock

the domestic market better distribution reach (10-12 per cent annual outlet addition), expansion of the snack portfolio outside India, increased penetration in newly acquired African territories, and the commissioning of multiple greenfield and brownfield facilities across geographies. The brokerage is positive on the stock and expects an upside of 41 per cent over the next months. Although Elara Securities has cut its earnings estimates for CY 2025 and CY 2026 due to lower margins, it says that within its fast-moving consumer goods PepsiCo/Coca-Cola didn't have an universe, VBL offers a better growth trajectory through CY 2024-2027 at an earnings growth of 17 per cent. It has reiterated an 'accumulate' rat-

> JM Financial Research has a 'buy' rating as VBL has many levers for growth in the domestic business (capacity/distribution/portfolio expansion), and the Africa opportunity is large and intact. The brokerage believes the recent correction is overdone and the prevailing market pessimism should be used

ing with a target price of ₹555.



NEW BORROWERS FACING CREDIT SQUEEZE Opt for secured loans and cards to gain access to credit

HIMALI PATEL

Retail credit growth moderated in the quarter ended December 2024. The impact of this slowdown was especially felt by newto-credit (NTC) customers, according to a recent report by TransUnion CIBIL.

Lenders turn cautious

A rise in defaults, particularly in small-ticket unsecured personal loans, prompted the Reserve Bank of India (RBI) to tighten lending norms. "There was an uptick in defaults among borrowers with little or no credit history," says Adhil Shetty, chief executive officer BankBazaar.

The RBI increased risk weights on personal loans, credit card exposures, and lending to non-banking financial companies (NBFCs). "Banks became cautious and this led to a reduction in lending, especially to borrowers without an established credit history," says Inderbir

TIPS TO HELP NEW CUSTOMERS BUILD CREDIT SCORE

- Timely payment of loan EMIs and credit card dues can help customers build a strong credit score
- Control your credit utilisation (utilisation of credit card should not exceed 30 per cent of the credit limit)
- Have a balanced mix of secured and unsecured credit products
- Regularly monitor your credit report as errors can pull down your credit score

Singh Jolly, CEO, PL Wealth Management. Slower economic growth has

to enhance due diligence while evaluating loan applications," says Bhavesh Jain, managing director and CEO, TransUnion

compounded the issue. "Broader

economic factors have led lenders

Lenders tend to be cautious towards NTC customers in all environments but more so when they are reducing the supply of credit. "Limited credit history among first-time borrowers makes it challenging for lenders to accurately assess their repayment capability," says Jain.

Banks and NBFCs are focusing on existing, credit-tested borrowers over NTC applicants in the current environment.

How to beat the credit squeeze

NTC customers who need credit on short notice should try their luck at online financial marketplaces.

"On such platforms, they can evaluate both unsecured loans (from lenders still offering credit to NTC customers) and loan options against existing assets like gold, property, and securities (mutual funds, stocks, insurance, bonds, etc.)," says Gaurav Aggarwal, chief business officer. unsecured loans, Paisabazaar.

Collateral-backed loans carry lower risk, allowing lenders to take a more relaxed view vis-a-vis credit scores of NTC customers.

Shetty suggests approaching a bank where one has a salary account, or a long-standing relationship can improve chances of approval.

According to Jolly, applying with a co-signer or guarantor who already has a credit history and a decent score, can also improve the chances of getting a loan. He further suggests exploring employer-based loans.

NTC customers should also consider applying for a secured credit card. "These cards have similar features and benefits as their regular counterparts, except that they are issued against a fixed deposit, which is placed as collateral," says Aggarwal.

Having obtained a credit card, NTC customers can use it to build their credit score.

Credit card bills are reported to credit bureaus and impact credit scores. At the same time, customers don't pay any interest if they pay the full amount by the due date.

Mistakes to avoid

NTC borrowers must confirm whether a lender caters to their category before applying. "If you apply to lenders who do not lend to NTC applicants, your application is likely to be rejected," says Aggarwal.

Some NTC applicants, after facing initial credit rejections, intensify their efforts to secure credit approval.

"Avoid making multiple loan applications within a short span. This is regarded as credit negative by lenders and could further reduce the chances of credit approval," says Aggarwal.

Jolly adds that opting only for high-cost or unsecured loans may label the applicant as high-risk. Unstable employment also acts as a deterrent.

"Lenders look for stable employment to ensure repayment," says Jolly.

Shetty also warns that incorrect or inconsistent information in application documents can lead to rejection.

Insurers can deny health claims for alcohol-related hospitalisation

The Supreme Court recently ruled that insurers have the right to deny health insurance claims if a customer had not explicitly disclosed their alcoholism at the time of purchasing a policy.

A wake-up call

"This judgment serves as a

Read full report here:mybs.in/2elZXWK

wake-up call in the insurance ecosystem. The principle of utmost good faith will bind both insurer and the insured. Non-disclosure could give the insurer a ground to repudiate the claim, when the claim is arising out of alcohol consumption," said Alay Razvi, managing partner, Accord Juris.

The past as prologue

"Insurers typically assess medical records for past alcoholrelated conditions, examine the cause of hospitalisation to determine if alcohol played a role, and refer to policy terms to see if alcohol-related illnesses are explicitly excluded," said Aslam Ahmed, partner,

Singhania & Co.

Provide all information

To avoid such issues, it is advisable to the prospective health insurance applicants that they be transparent and provide all the requisite information, including, but not limited to medical history and lifestyle choices.

COMPILED BY AYUSH MISHRA

vears of market wisdom, not market whispers.



50 Years of Insight

OSBI

IT-ATM Department, State Bank of India, Global IT Centre, 2nd Floor, MTNL Building, Sector 11, CBD Belapur, Navi Mumbai - 400614

CORRIGENDUM - 1 RFP NO.: SBI/GITC/IT-ATM/2024/2025/1291

Please refer RFP for Procurement of Onsite Technical Support (OTS) Services for Base24 ATM Switch application and other related application dated 17.03.2025. Corrigendum and Bank's Response to Pre-Bid Querie. are uploaded and can be accessed under Procurement News on the Bank': website **https://www.sbi.co.in**.

Last date and time for submission of bids: 15.04.2025 up to 15:00 hrs

Place: Mumbai

Deputy General Manager

Date: 01.04.2025

IT-ATM Department, SBI GITC



PDS Limited CIN: L18101MH2011PLC388088

Regd. & Corp. Office: Unit No.971, Solitaire Corporate Park, Andheri - Ghatkopar Link Road, Andheri (East), Mumbai - 400093, Maharashtra, Indi E-mail: investors@pdsltd.com Website: www.pdsltd.com Tel: +91 22 41441100

POSTAL BALLOT NOTICE TO MEMBERS & UPDATION OF EMAIL ADDRESSES OF SHAREHOLDERS

The members are hereby informed that pursuant to the provisions of Section 110 of the Companies Act, 2013 read with Rule 22 of Companies (Management and Administration) Rules, 2014 & Secretari of the General Circular No. 14/2020 dated 8th April 2020 read with General Circular No. 17/2020 dated 18th April 2020, General Circular No. 19/2020 dated of HMay 2022, General Circular No. 11/2020 dated 8th May 2022, General Circular No. 11/2020 dated 8th December 2022 and General Circular No. 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs (the "MCA Circulars"), the postal ballot notice seeking consent of members through voting by electronic mode (Remote e-Voting) only, has been sent by email to the members whose names appear in the Register of Members as on the **Cut-Off Date** i.e. Friday, March 21, 2025 for obtaining the approval of the Shareholders in relation to the helpsy mentioned Resolution:

ı	obtain	vesolution.		
II	S. No.	Particulars of Resolution(s)	Resolution Type (Special / Ordinary)	
	1.	Approval for the continuation of directorship of Dr. Deepak Kumar Seth (DIN: 00003021) as the Non-Executive Non-Independent Director of the Company, who will attain the age of 75 (Seventy-Five) Years.	Special	
	2.	Approval for the grant of 1,25,000 Employee Stock Options to Mr. Parth Gandhi, Non-Executive Non-Independent Director under the PDS Limited - Employee Stock Option Plan 2021 - Plan B.	Special	

The detailed instructions and information relating to e-voting are set out in the Postal Ballot Notic sent to the Members. The Company has completed dispatch of Notice of Postal Ballot on Monday

The facility to exercise vote on postal ballot by remote e-voting, will be available for the following perio Tuesday, April 1, 2025 (9:00 A.M. IST) Commencement of e-voting

Wednesday, April 30, 2025 (5:00 P.M. IST) End of e-voting Remote e-voting shall not be allowed after 5.00 P.M. on Wednesday, April 30, 2025, and e-voting modu shall be disabled thereafter

The Company has entered into an arrangement with M/s. MUFG Intime India Private Limited ("Formerly known as Link Intime India Private Limited") ("MUFG Intime") for facilitating remote e-voting to enable the shareholders to cast their votes electronically pursuant to Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 through e-voting facility vi https://instavote.linkintime.co.in.

The Company has appointed Mr. Gaurav Sainani (Membership No. A 36600 & Certificate of Practice No. 24482) and Mr. Sunny Gogiya (Membership No. A 56804 & Certificate of Practice No. 21563), Partners, SGGS and Associates, Company Secretaries, as the Scrutinizer for conducting the Postal Ballot in a fair and transparent manner. The result of Postal Ballot will be submitted to the stock exchanges where the securities of the Company are listed, on or before Friday, May 2, 2025 and will be dissemina on the Company's website at www.nseindia.com which same the same of BSE at www.bseindia.com and NSE at www.bseindia.com and www.bseind

In compliance with the requirements of the MCA Circulars, the hard copy of Postal Ballot Notice along with Postal Ballot Forms and pre-paid business reply envelope has not been sent to the shareholders for this Postal Ballot and shareholders are required to communicate their assent or dissent through the mote e-voting system only. The Postal Ballot Notice can be downloaded from the website of the Company at www.pdsltd.com. The same can also be accessed from the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at https://www.nseindia.com and National Stock Exchanges of India Limited www.nseindia.com and National Stock Exchanges of India Limited www.nseindia.com where the stock is the stock of MUFG Intime ("RTA"), remote e-voting facility provider at https://instavote.linkintime.co.in. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owner maintained by the Depositories as on Friday, March 21, 2025, being the Cut-Off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting. The voting rights of the Members shall be in proportion to the paid-up value of their shares in the total voting capital of the Company as on the Cut-off date. A

person who is not a member on cut-off date should treat this notice for information purpose only. The manner of Remote e-Voting by members holding shares in dematerialized mode, physical mode and members who have not registered their email address has been provided in the Postal Ballot Notice Shareholders holding shares in physical mode and who have not updated their details are requested to update the same with the Company's RTA at delhi@linkintime.co.in. Shareholders holding shares in erialized mode are requested to register their E-mail Address and Mobile Numbers with their E-mail Addresses and Mobile Numbers with their relevant Depository(ies) through their Deposito

Those shareholders who have already registered their email address are requested to keep their email addresses validated with their Depository Participants / the Companys, RTA to enable servicing or notices / documents / Annual Reports electronically to their email address In case shareholders/ members holding securities in physical mode/ Institutional shareholders have

any queries regarding e-Voting, they may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and InstaVote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in, under Help section or send an email to enotices@linkintime.co.in or contact on: - Tel: +91 22 -4918 6000.

Date: March 31, 2025

By Order of the Board of Directo Abhishekh Kanoi Head of Legal & Company Secretary

— TENDER CARE —

– Advertorial

TMB OPENS SIX NEW BRANCHES

Tamilnad Mercantile Bank has opened Six New Branches with onsite ATM / CRM at Rathinapuri - Coimbatore District, PN Road - Tirupur District, Peruntholuvu - Tirupur District, Ettayapuram - Thoothukudi District, Karimnagar - Telangana, Ayodhya - Uttar Pradesh.

Rathinapuri - Coimbatore District - 573rd Branch: The branch was declared opened by Dr. S. Chandrasekar, Director, Strategic Sourcing, Plant Engineering & Corporate Relations, Roots Group of Companies, Coimbatore.

PN Road - Tirunur District- 574th Branch The declared opened by Shri. Mohan K Karthik, Chairman, Kids Club Group of Schools Matric / IGCSE / CBSE.

Peruntholuvu – Tirupur District – 575th Branch: The branch was declared opened by Shri. Tirupur M Subramaniam, President, Tamilnadu Cinema Owners Association, Owner -

Sri Sakthi Cinemas, Tirupur. Ettayapuram - Thoothukudi District - 576th Branch: The branch was declared opened by Sakthi. A. Thirukumaran M.A., M.L., PGDJMC, Secretary, SRMS Matriculation Higher

Secondary School, Sinthalakarai. Karimnagar - Telangana - 577th Branch: The branch was declared opened by Shri. Boinpally Narasinga Rao Garu, President, The Karimnagar District Rice Millers Welfare

Avodhya - Uttar Pradesh- 578th Branch: The branch was declared opened by Shri. Rajeev Kumar Madan, Director -M/s. Sahara Bakers

Regional Manager, Officers, staff members from the Bank, customers and general public were present to grace the function.

UPSIDA TAKES A MAJOR STEP TOWARDS INDUSTRIAL GROWTH: ALLOCATES LAND TO IRCTC FOR RAIL NEER PLANT IN PRAYAGRAJ

Under the visionary leadership of Hon'ble Chief Minister Yogi

Adityanath, Uttar Pradesh State Industrial Development Authority (UPSIDA) remains committed to the sustainable development of the state's industrial infrastructure,



playing a crucial role in achieving the goal of a \$1 trillion economy. Taking a significant step in this direction, UPSIDA has allocated 2.5 acres of land to Indian Railway Catering and Tourism Corporation (IRCTC) for the establishment of a Rail Neer packaged drinking water plant at Saraswati Hi-Tech City, Prayagraj. This project, with an estimated investment of ₹25 crore, will be a major step toward ensuring the supply of clean and high-quality drinking water to railway passengers. IRCTC currently operates several Rail Neer packaged drinking water plants across India, including two in Uttar Pradesh. Commenting on this initiative, UPSIDA CEO Shri Mayur Maheshwari stated:

"UPSIDA is continuously working towards fostering industrial investments and developing world-class infrastructure in Uttar Pradesh. The establishment of the Rail Neer plant at Saraswati Hi-Tech City is a significant step that will not only provide safe and high-quality drinking water to railway passengers but also contribute to the local economy and employment generation. Such projects will further strengthen our industrial zones and attract more investors to the state. Saraswati Hi-Tech City, Prayagraj, is emerging as a preferred destination for investors, and UPSIDA is committed to making Uttar Pradesh an ideal hub for industries."

GUJARAT ENERGY TRANSMISSION CORPORATION LIMITED (GETCO) WINS THE "BEST PERFORMING POWER TRANSMISSION (SYSTEM) UTILITY" IN THE **COUNTRY AT CBIP AWARD 2024**

Gujarat Energy Transmission Corporation Limited (GETCO) has been conferred with the Best Performing Power Transmission

(System) Utility at CBIP Avecage 2024. GETCO has bagged actionus award for its technical and performance parameters in the field of power transmission

Upendra Pande, Managing Director of GETCO and AB

awardto GETCO.

Rathod, Chief Engineer (Projects) received this award at a special ceremony of Central Board of Irrigation and Power (CBIP) held at New Delhi on Friday, 21st March, 2025. Central Electricity Authority (CEA) Chairperson Ghanshyam Prasad and Central Water Commission's Chairman Dr Mukesh Kumar Sinha presented this

UCO BANK, BHUBANESWAR ZONE CELEBRATES AGRICULTURE, MSME & CASA CARNIVAL

UCO Bank, Zonal Office Bhubaneswar celebrated its Agriculture, MSME and CASA Carnival at Khurda. The event was attended by MSME, Agriculture, Resources customers,

Self Help Group Members and Bank Mitras The occasion was graced by Goutam Patra, General Managei **Business**

Development

Convenor SLBC, Odisha, Ankit Rana, General Manager, Recovery Department, Head Office, Kolkata, Siba Narayan Mishra, President, Barunei Industrial Association and Chinmaya Kumar Sahoo, Deputy General Manager & Zonal Head Bhubaneswar. Chinmaya Kumar Sahoo welcomed all the dignitaries and guests at the event. Goutam Patra addressed all the participants and shared Bank's journey, growth and commitment for the current financial year along with valuable insights on the opportunities in the MSME, Agriculture, and Resources sectors. Ankit Rana expressed his profound gratitude to participants and customers for their long standing association with UCO Bank and future commitment for better cus-

BANK OF MAHARASHTRA EDUCATES CUSTOMERS ON CYBERSECURITY RISKS AND SAFE BANKING PRACTICES

Bank of Maharashtra (BoM) in an effort to safeguard individuals from rising cyber threats urges everyone to stay vigilant against fraudulent activities targeting public at large. With the increasing adoption of digital banking, cybercriminals are employing sophisticated tactics to deceive unsuspecting individuals and steal their sensitive financial data.

Cybersecurity is of utmost importance in today's digital banking landscape, where cyber threat is constantly evolving. Protecting customer from fraud, data breaches and online scams is a top priority for the bank.

जाहीर सूचना

सिंग हे खालील अनुसुचीत नमुद मालमत्तेचे संयुत्त मालक आहेत, यांच्याकडून खालील मुळ दस्तावेज

- अ. श्री. वेबदत्त चौहारी आणि कुमारी सरोजा वेमुल व श्री. भषण कमार पंत यांच्या दरम्यान झालेल
- कुमारी सरोजा वेमुला व श्री. भुषण कुमार पंत आणि १) श्री. रमेश कुमार जयराम सिंग व २ श्रीमती वंदना रमेश कुमार सिंग यांच्या दरम्या झालेला मुळ करारनामा

मुद्रांक, पावत्या इत्यादी हरवले आहे. माझे अशील सदर मालमत्तेबाबत अधिकारातील वारसदार आहेत. जर कोणा व्यक्तिस सदर मुळ दस्तावेज आणि/किंवा व संदर्भीत अनुसुचीत मालमत्ता किंवा भागावर संदर्भात तारण, मालकीत्व, अधिभार, वहिवाट, मालकी हक्ष सदर सूचना प्रकाशनापासून **१४ (चौदा)** दिवसांच्य आत खालील स्वाक्षरीकर्ता **श्री. रोहन जे. चोथानी** विकल, डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड **कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१** यांच्याकडे सर्व पृष्ठयर्थ दस्तावेजांच्या प्रतींसह कळवावे

बाजारभाव असलेल्या सदर अनुसुचीत मालमत्तेच्य

मालमत्तेची अनुसुची ग्रीन हिल्स बिल्डिंग नं.४ को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायर्ट लि.मधील पार्किंग जागा क्र.४, लोखंडवाला टाऊनशिप कांदिवली (पुर्व), मुंबई-४००१०१, जमीन सीटीएर क्र.१७१/१ए/३४, गाव आकुर्ली, तालुका बोरिवली मुंबई उपनगर जिल्हा येथील जागेचे सर्व भाग व खंड.

(रोहन जे. चोथानी दिनांक: ३१.०३.२०२५

जाहीर सूचना

श्री. शिवाजी रामजी जळगावकर हे फ्लॅट क्र.२०४, ज्योती अपार्टमेंट कोहौसोलि., गोडदेव नाका, भाईंदर (पुर्व), जिल्हा ठाणे–४०११०५ या जागेत **श्री. वैभव शिवाजी जळगावक** (मुलगा), श्रीमती श्रेया वैभव जळगावकः (सून) आणि **कुमारी दिवीशा वैभव जळगावक** (नात) (यापुढे सदर कुटुंब सदस्य म्हणून संदर्भ यांच्यासह सध्या राहत आहेत. परंतु त्यांचा मुलग व सून यांच्या दरम्यान काही नियमित भांडणे व विवाद यामुळे माझे अशील मानसिक त्रासातून जात आहेत. म्हणून त्यांनी सदर कुटुंब सदस्यांस त्यांचे नाते तोडले आहे. त्यांना भविष्यात खालील नमुद केलेली मालमत्तेमध्ये तसेच त्यांची सर्व जंगम व स्थावर मालमत्तेमध्ये कोणताही अधिकार किंव

मालमत्तेची अनुसुची फ्लॅट क्र.२०१, दुर्गा अपार्टमेंट कोहौसोलि., भाईंद पुर्व, जिल्हा ठाणे-४०११०५. (२) फ्लॅट क्र.२०४, ज्योती अपार्टमेंट कोहौसोलि., गोडदेव भाईंदर पुर्व, जिल्हा ठाणे-४०११०५. (३) सर्व्हे क्र.३१, हिस्सा क्र.८, गाव चकले, कोळकेवाडी तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी येथे असलेल्य घर संरचनेसह सुमारे ३ गुंठे क्षेत्रफळाची जमीन (४) गाव उंभार्ले, तालुका दापोली, जिल्ह रत्नागिरी येथील सुमारे ३ गुंठे क्षेत्रफळाची जमीन, (५) बँकेत असलेले बचत रक्कम, स्थायी जमा रक्कम व दागदागिने

एच.पी. मेहता ॲण्ड असोसिएटस् वकील, उच्च न्यायालय

दिनांक: ०१.०४.२०२५

जाहीर सूचना

अशिल **श्रीमती सोनल मौलिक शाह** यांनी विद्यमा मालक **श्रीमती निखीता प्रकाश कृपलानी** यांच्याकडू करण्याचे मान्य केले आहे.

गझ्या अशिलांना असे समजले आहे की**. दी से**ल हेल्प को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेः . आणि **राधाकिशीन पहिलाजराय पुनवानी** यांच्य दरम्यान झालेला दिनांक २६ डिसेंबर, १९६६ रोजीच मळ करारनामा तसेच सर्व मदांक, पावत्या इत्यार्ट हरवले आहेत आणि शोध घेऊनही सापडलेले नाही जर कोणा व्यक्तिस सदर अनसचीत मालमत्तेबाब किंवा सदर मूळ दस्तावेजावर किंवा सदर अनुसुची मालमत्ता किंवा भागावर तारण, मालकीत्व अधिभार, वहिवाट, मालकी हक्क किंवा अन्य इत प्रकारे कोणत्याही स्वरूपाचा कोणताही अधिकार हक. मागणी किंवा दावा असल्यास त्यांनी सद सूचना प्रकाशनापासून **१४ (चौदा)** दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकर्ता अर्थात श्री. रोहन जे. चोथानी विकल, डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१ यांच्याकडे सर्व पष्टयर्थ दस्तावेजांच्या प्रतींसह कळवावे.

अन्यथा असे दावे असल्यास ते सोडून दिले आहे असे समजण्यात येईल आणि सर्व अधिभारापासून मृत व स्पष्ट बाजारभाव असलेल्या सदर अनुसुचीत मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर व्यवहार सुर करतील आणि तदनंतर दावा विचारात घेतला जाणा

फ्लॅट क्र.डी-२७, क्षेत्रफळ ३९५ चौ.फु. कार्पेट क्षेत्र

२रा मजला, **सेल्फ हेल्प को-ऑपरेटिव्ह हौसिं**ग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात इमारत, सेन्ट फ्रान्सिस रोड, न्यु रेल्वे क्रॉसिंग, विलेपार्ले (पश्चिम) मुंबई-४०००५६, जमीन सीटीएस क्र.१५५०, गा विलेपार्ले (प.), तालुका अंधेरी, मुंबई उपनगर जिल्ह येथील जागेचे सर्व भाग व खंड.

ठिकाण: मुंबई (रोहन जे. चोथानी) दिनांक: ३१.०३.२०२५ वकीर

PUBLIC NOTICE

LATE MR. JIVRAJ KUNVERJI SADA STIG LATE MRS. JAVER JIVRAJ SADA, joint

building known as THE SHATKOPAR

KESHAV CO-OPERATIVE HOUSING

SOCIETY LIMITED having address at Plat no. 19/12, RIFLE RANGE, LAGDUSHA NAGAR, GHATKOPAR WEST 400086, MUMBAI died intestate on 29th Augus 2023 and 2nd December 202 respectively. Their legal heir, MR. HARESH JIVRAI GADA has applied for the embership of the Society and property lights of the said flat no. 6 and 5 ful ald-up shares of Rs. 50 each unde Share Certificate no. 6, bearing inctive nas. 26 to 30 (both inclusive).

he Society hereby invites claim:

objections from the helps for transfer of

embers in the capital/property of the ociety within a period of 15 days fro

the publication of this notice with all ecessary documents and proof. If no

he period prescribed above, the society hall be free to deal in such

roylded under the byelaws of the

oclety. A copy of registered byelaws of he society is aveilable for inspection in

am till the explry of the notice period.

tiety Office between 3,00 pm to 5,00

FOR THE SHATISDIPAR KESHAV CO

Date: 01" April 2025

SPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED

shares and interest of the decease

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my distri-se lost/mispleced the original share entificate bearing Distinctive Nos.191 to

certificate bearing Destinctive Nos. 191 to 195 vide Share Certificate No.39 in respect of a Flet viz. Flat No.8-19, Shift Floor, Kavita Darshan C. H. S. Ltd., Natahwele Lane, Dr. N. R. Karocke Marg., Cherelnaffer referred to as "the said ehares and the said enterest argainst or to the above mentioned said Fremises and said shares in respect thereof or any part thereof either by way of mortgage, saie, gift, inheritance, agreement, lease, Ben, charge, bust, maintenance, assement, possession or by virtue of any bestamentary or non-bestamentary possession or by virtue of auccession, adoption, any sust, litigation, dispute, adoption, any sust, litigation, dispute, adoption, any sust, litigation, dispute, adoption, restriction, covernants, statutory order, notice/award, notification or otherwise. notice/award, notification or otherwise, howevever, are hereby called upon and required to make the same known in writing with due evidence and detailed periodulars thereof at our office at 101, Since Vallabh Residency, Deutst, Negar Road No.3, Borful (C), Mambal 400 066, within 15 (fifteen) days from the date of publication of Notice hereof by Constituted North A. Fallion which such Registered Post A.D., failing which, such delim, if any, shell be deemed to have

Partne Place: Murroal SHARMA & ASSOCIATES
Date: 01-04-2025 Advocates & Solictions

जाहीर नोटीस सर्व लोकांना सूचना देण्यात येते की, सदनिक

क. १०२, पहिला मजला, विग – सी, रोझ गार्डन को. ऑ. ही. सो. लि: सिद्धिविनायक नगर जवळ, पांडुरंग वाडी, मिरा रोड (पू), जि. ठाणे ४०११०७, ही मिळकत के. अर्चना अरुण साटम आणि त्यांचे पती यांच्या संयुक्त मालकीची होती. दि. ७९/७४/२०२३ रोजी श्रीयती. अर्जन अरुण साटम यांचे निधन झाले. त्यांच्य मृत्यूनंतर आमचे अधील श्री . प्रफुल्ल अरुप सादम मृत व्यक्तीचा मुख्या या नात्याने करील मिळकती संदर्भातील मृत व्यक्तीचे असलेर सर्व अधिकार स्वतःच्या नावे होण्याकरित मागणी करीत आहेत. आणि मृत व्यक्तीच्य इतर वारसांनी १) श्री. अङ्ग रामचंद्र साटम पती आणि र) श्रीमती प्राजक्ता प्रसाद धीसकर - मुरुगी वरील मिळकतीमध्ये असलेला त्यांच हिस्सा आमच्या अशिलांच्या नावे आणि कायद्यात करून देण्याचे कबूल आणि मान्य केले आहे. तरी या बाबत जर कीपाची काहीई त्रकत असल्यास ती आमच्या खालील पत्त्पावर १४ दिवसांचे आत नोंदवादी, तसे न केल्यास आमने अशील पुढ़ील कारवाई पूर्ण करतील, आणि या विषयी कीणाचीही कोणतीही तकार ऐकून वेतली जाणार नाही

वाची नोंद घावी. मंदार असोसीएट्स ॲंक्कोकेट्स पत्तः बी - १९, चांती चोप्पिंग सेंटर, रेल्वे स्टेशन समोर, मीरा रोड (पू), ता. व जि. ठाणे ४०१ १०७.

S. Marie	महाराष्ट्र सासन	The special section is a second
of the same	अपर जिल्ह्यविद्याचे तथा अपिलीय प्राविद्यारी, युंबर पहिला मजला, जुनै जळात घर, बहिद भगदर्शिंग मार्ग,	नहर योचे प्राचिकरण
-	पहिला मजला, जुने जकात घर, शहिद भगदर्शिंग मार्ग,	फोर्ट, पुंचर्ड- ४०० ००१,
कारते पर	EMAIL ID-addcollmumbal@gmail.com	PH, NO-(033) 33550063
	-0.34	

मोहम्मद अकीब अनामत अली अन्वाची मोहस्मद मुक्ति क्लमत बली अन्सारी सङ्गयक महापालिका आयुक्त जी/दक्षिण विभाग व इतर 🛚

य. यह अपनामान कर्ने डॉ. ई गोड़ेस रोड, मुंबई ४०० ०९८. २. बीम. सरीता बॉयलेट कडडटोन्हों उर्फ खरीता लुईख डीसुझा, रा. बीर जिलामाहा नगर,

डों. ई गोझेस रोड, मुंर्च्ड ४०० ०१८. २. श्रीम. मोनिका उमेश नाटे उर्फ मोनिका सुईस क्रेसुसा,

४.श्रीय, सक्सी पूहीया बेही उर्फ सक्सी चंद्रकांत सबदे.

टॉ. ई मोड़ीस चेंड, मुंबई ४०० ०१८. रहर जाहिर नोटीसोहारे आपनांस सुनित करण्यात बेते की, अधिलार्थी धांनी महाराष्ट्र जीपकपदी (शुवारणा, निर्मूलन व पुनर्किकार) अधिनियम, १९०१ मधील कतम ३५ अंतर्गत मा. याम जिल्हाकिकारी तथा अधिनीय प्रार्विकारी, मुंबई शहर, प्रक्रिय पनला, जुने जकात पर, सक्कीर भव्ताशिय होज, फोर्ट, मुंबई ४००००१, चेचे होच्छीनर गाजतेकामी अधिल अर्च प्राच्यत केला आहे. आपणांस स्वार नपील प्रकरणी प्रतिवादी क. ०२,०३ य ४ केले बाई. प्रकरणी हि. २०,०३, २०२५ रोजी मा अपर जिल्लाविकारी तथा अधिकार अधिकारी, मुंखं शहर यांनी आपयांस पुर्वाल सुनालपी आरखेनाका जाहिर नोटीरोहलं नवन्त्र कर्लाचे निर्देश दिने वर्कः सदर प्रकरणी पुग्नित सुनावणी दि. १६ ०४,२०२५ रोबी सकावी ११,३०

वाजाता निश्चित देखी आहे. आपण स्वरं सक्ताणामको प्रतिवादी छ. ०२, ०३ व ०४ असून, सदर आहिर नोटीशीद्वारे आपणांत सुर्वित करणात पेते की, आपण निर्वाचित सुनाकणी दि. १६.०४.२०२५ रोजी सकाकी ११.२० वत्वदा मा. जगर जिल्ह्याकियारी ह्या अधितीय प्राविकारी, मुंबई बाद मांचे दासनात उपस्कित/हमार राहून, अपनी बाजू माडामी, उपसेकत स्पृह केलेल्या दिवती अनग क्क जवन आपते प्रापिकृत प्रतिनियों उपस्थित न व्यक्तियास, ज्वपणास क्कीडी सांकरवाने नाही, असे पृष्टित कर-प्रकरणी कुणवानेवरनिर्माय केवात केवा, पांची नीर साथि. AUTIKUMAR CHAMPRASEM RHATE AJITKUMAR CHANDRASEN BHATE

सहाययः महसूत अधियारी अपर जिस्मिकियारी कार्यासय मुंबई बहर

-(प्रतिवादी 奪 २)

-(प्रतिवादी 🛼 ३)

नोटीस

याव्दारे नोटिस देण्यात येते की, मल्हार भुवन को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., मुंबई, या संस्थेचे सभासद व भागधारक असलेले श्री. प्रभाकर निळकंठ सारंगधरं, यांचे सदनिका क्र.५, दुसरा मजला, मल्हार भुवन को-ऑप हौसिंग सोसायटी लि., १६१, खारेघाट रोड, हिंदू कॉलनी, दादर (पूव), मुंबई -४०० ०**१४** व तसेच संस्थेचे **भाग प्रमाणपत्र क्र. १९** प्रत्येकी रूपये ५० प्रमाणे ५ **भाग** क्रमांक ५**१ ते ५५** (दोन्ही समावेशक) **दिनांक २५.०१.१९८४** असे एकुण ५ भाग धारण करीत असलेल्या, नोंदणीकृत संस्था बीओएम/एचएसजी/एफएन/ ८७८४ दिनांक २२.०३.१९८२ या संस्थेमध्ये ते १००% अधिकार व हक्कदार आहेत. **श्री. प्रभाकर** निळकं**ढ सारंगधर** सभासद यांनी त्यांच्या हयातीत नियम २५ (१), महा. को-ऑप. सो. ॲक्ट १९६१ नुसार नामांकन केले नाही व कोण्त्याही प्रकारचे वारसहक्क पत्र बनविलेले नाही. **श्री. प्रभाकर निळकंठ सारंगधर** यांचे **दिनांक ०५.०५.१९८६** रोजी निधन झाले. त्यांची **पत्नी श्रीमती सुधा प्रभाकर सारंगधर** यांचा मृत्यु **दिनांक** २३.०९.१९८८ रोजी झाला व त्यांना कोणतेही मुलबाळ नव्हते. त्यांनीही कोणत्यार्ह प्रकारचे वारसहक्क पत्र बनविले नव्हते. तसेच त्यांच्या दोन पुतण्या **श्रीमती सुनेत्रा सुधीर मुजुमदार व श्रीमती डॉ. दिपा दिनेश बजानी** फक्त ह[ॅ]या दोघी मृत सदस्यांच्य वारसदार असून प्रत्येकी ५०% अविभाजीत शेअर्सच्या भागधारक आहेत व संयुक्त सहसभासद आहेत. या संयुक्त सहसभासदांपैकी **श्रीमती सुनेत्रा सुधीर मुजुर्मदार** हयांच्या हयातीत नियम २५ (१), महा. को-ऑप. सो. ॲक्ट १९६१ नुसार नामांकन केले नाही व कोणत्याही प्रकारचे वारसहक्क पत्र बनविलेले नाही, **श्रीमती सुनेत्रा** सुधीर मुजुमदार यांचा मृत्यु १४.०२.२०२५ रोजी झाला. त्यांच्या पश्चात त्यांचे वारसदार (१) श्री. सुधीर दामोदर मुजुमदार, पती (२) श्री. अनिमिश सुधीर मुजुमदार, मुलगा (३) श्री. मिनार सुधीर मुजुमदार असे असुन ते शेअर्सचे भागधारक आहेत. सदर वारसदांपैकी श्री. सुधीर दामोवर मुजुमवार स्वतः चे अविभाजीत शेअर्स त्यांच्या दोन मुलांना हक्क सोड पत्र **दिनांक २५ँ.०३.२०२५** प्रमाणे त्यांच्या नावावर हस्तांतरीत केले आहे. त्यामुळे **श्री. अनिमिश सुधीर मुजुमदार आणि श्री. मिनार सुधीर मुजुमदार** यांचा ५०% अविभाजित हिस्सा आ**णे मा**लकी हक्क कायदेशीर त्यांच्या नावावरील वारसाहक्काच्या कायदयानुसार अविभाजित, हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून (१) श्री. अनिमिश सुधीर मुजुमदार (२) श्री. **मिनार सुधीर मुजुमदार** यांनी वारसोहक्क कायदयानुसार मृत संयुक्त सदस्याचे ५० टक्के अविभाज्य चे हक्कदार म्हणून वारस आणि कायदेशीर प्रतिनिधी म्हणून सोसायटीमध्ये वारसाहक्कानुसार संयुक्त सदस्यत्वासाठी संयुक्त पणे अर्ज करत

संस्था या नोटीसद्वारे संस्थेच्या मालमत्तेत असलेली मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा मागणीदार, हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या /हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून **१५ दिवसांत** त्यांनी आपल्या मागण्याच्या किंवा हरकतींच्या पुष्ट्चर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमुद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडुन हक्क मागण्या किंवा हरकती सादर झाल्या नाहीत तर मयत सभासदाच्या संस्थेच्या मालमत्तेतील भाग हितसंबंध यांच्या हस्तांतराबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करणेस संस्थेला मोकळी राहिल. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या/हरकती आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व कागदपत्रांच्या प्रती मागणीदारास / हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेमध्ये संस्थेच्या ऑफिसच्या ठरलेल्या वेळेमध्ये नोटीस दिलेल्या तारखेपासून नोटीसची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील.

ठिकाण:-मुंबई

दिनांक :-०१.०४.२०२५

मल्हार भुवन को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., मुंबई, करीता सेक्रेटरी / चेअरमन

सर्वसामान्य जनतेकडून निविदा मागवून लिलाव व विक्री

ठिकाण: मुंबई

दिनांक : १ँ एप्रिल २०२५

प्रतिभुत मालमत्तेचा ताबा घेण्याच्या अनुषंगाने गहाण ठेवलेली मालमत्ता अर्थात ही जागा **कॅपरी ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (सीजीएचएफएल)** च्या प्राधिकृत अधिकाऱ्याद्वारे सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत कर्जदार/कडून देय रकमेच्या वसुलीसाठी, लोकांकडून व्याज/ऑफरची अभिव्यक्ती, ऑफर आमंत्रित केली जाते. खाली स्वाक्षरी केलेल्या जंगम वस्तूची यादी तपासल्यानंतर आणि जंगम वस्तूची वैयक्तिकरित्या तपासणी केल्यानंतर, वर नमूद केलेल्या सुरक्षित मालमत्तेमध्ये सापडलेला जंगम वस्तू खरेदी करण्यासाठी कोणत्याही हेतू खरेदीदाराकडून दिला जाऊ शकतो. जंगम लेख, खाली स्वाक्षरीदारांच्या भौतिक ताब्यात आहे. **जेथे आहे तसेच जे आहे आणि जे काही आहे च्या आधारावर** आणि

यथ नमूद कलल्या अटा व शतावर विक्रा कला जात आहे.						
कर्जदार/सह-कर्जदार, जामिनदार	मागणी सूचनेची तारीख	जंगम मालमत्तेचे वर्णन ज्यामध्ये जंगम	आरक्षित	इरठे	जंगम वस्तूंची	मालमत्तेच्या तपासणीची
	आणि रक्कम	वस्तू तपासणीसाठी उपस्थित आहे	मुल्य		माहिती	तारीख
१. श्री. राजेंद्र विष्णु भुसरी (कर्जदार)	0९.0६.२०२२ रोजी देय	गट क्र.४४/१३, मिळक क्र.६९८५, कोरेगाव	रू.१०,३००/−	₹.१,१00/-	घरगुती वस्तू	१४ एप्रिल,, २०२५ रोजी स.११ ते दु.२.००
२. श्रीमती सुमित्रा राजेंद्र भुसरी	रू.२८,९६,३२४/- (रूपये	व जिल्हा सातारा, महाराष्ट्र-४१५५०१ येथील	(रूपये दहा हजार	(रूपये एक हजार		इस्टे अंतिम तारीख १५ एप्रिल, २०२५
(सह-कर्जदार)	अठ्ठावीस लाख शहाण्णव हजार	जागेचे सर्व भाग व खंड.	तिनशे फक्त)	शंभर फक्त)		रोजी द.३.००वा.
कर्ज खाते क्र.	तिनशे चोवीस फक्त)					3 '
एलएनएचएलएसएटी०००००३१३६					4	लिलावाची तारीख १६ एप्रिल, २०२५

. जगम लेखाच्या तपासणीची तारीख १४ एप्रिल, २०२५ रोजी सं.११.०० ते दु.१४.०० दरम्यान.

१. **शाखा कार्यालय प्लॉट क्र.३०१–३०२, ३रा मजला, ९२७, सनस मेमोरिज, एफ.सी. रोड, शिवाजी नगर, पुणे, महाराष्ट्र–४९१००४ येथे विहित निविदा फॉर्ममध्ये सीलबंद प्रस्ताव सादर करण्याची अंतिम** गरीख **९५ एप्रिल, २०२५ रोजी दु.३.००वा. पर्यंत** आहे. ज्या निविदा भरल्या नाहीत किंवा शेवटच्या तारखेच्या पुढे आलेल्या निविदा अवैध मानल्या जातील आणि त्यानुसार त्या नाकारल्या जातील.

३. मालमत्तेसाठी ऑफर उघडण्याची तारीख **१६ एप्रिल, २०२५ वर नमूद केलेल्या शाखा कार्यालयाच्या पत्त्यावर सकाळी ११.०० वाजता** अधिकृत अधिकाऱ्याच्या उपस्थितीत निविदा उघडली जाईल.

४. नोटीसमधील थकबाकी असलेल्या रकमेवर कर्ज करारानुसार आणि आनुषंगिक खर्च, खर्च इ. देय आहे आणि त्याची वसुली होईपर्यंत देय आहे त्यानुसार पुढील व्याज आकारले जाईल. . पुणे येथे देय असलेल्या **कॅपरी ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड**च्या नावे डीडीद्वारे देय असेल.

६. नोटीस याद्वारे कर्जदार आणि जामीनदार यांना देण्यात आली आहे, विक्रीच्या वेळी वैयक्तिकरित्या उपस्थित रहा आणि ते आणि विक्रीच्या अटींच्या तपशीलानुसार, वर वर्णन केल्याप्रमाणे **जंगम वस्तू** खरेदी करण्यासाठी इच्छक खरेदीदार/खरेदीदारांना आणू शकतात ७. विक्रीचे तपशीलवार अटी व शर्ती विहित निविदा फॉर्ममध्ये समाविष्ट केल्या आहेत. निविदा फॉर्म वरील शाखा कार्यालयात उपलब्ध आहेत.

८. **जंगम वस्तू** सर्वाधिक बोली लावणाऱ्याला विकली जाईल. तथापि, आवश्यक वाटल्यास, अंतर्गत बोलीला परवानगी देण्याचा पूर्ण विवेकाधिकार खाली स्वाक्षरीदार राखून ठेवतो.

कंपनीच्या माहितीत नसलेल्या मालमत्तेवरील कोणत्याही दायित्वांसाठी कंपनी जबाबदार नाही.

अधिक तपशिलांसाठी, अधिकृत अधिकाऱ्याशी संपर्क साधा: विनीत सालुंखे, मोबा.: ९०२८२३१३१३, ईमेल: vinit.salunkhe@caprihomelonas.com, शाखा कार्यालय प्लॉट क्र.३०१–३०२, ३रा मजला, ९२७, सनस मेमोरिज, एफ.सी. रोड, शिवाजी नगर, पुणे, महाराष्ट्र-४११००४.

ठिकाण: पुणे, दिनांक: ०१ एप्रिल, २०२५

सही/- प्राधिकृत अधिकारी कॅपरी ग्लोबल हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

[Under the Bye-law No. 34] The Form of Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the nterest of the Deceased Member in the Capital/ Property of the society. NOTICE

APPENDIX - 16

Shrimeti Hansa Bhupendra DESAI a member of the 64 GREENS Co-operative Housing SCIENS CO-Serative Housing, Society Ltd. having, address at 84 GREENS, JUNCTION OF TAGORE ROAD AND GREEN STREET, SANTACRUZ WEST, MUMBAI 400054 and holding flat/ tenement No. 4-302/402 in the building of the society, died on 21st NOVEMBER 2022 without making any nomination.

The Society hereby invite claims or objections from the heir or heirs or other claimants / objector or objectors to the transfer of the sald shares and interest of the deceased member in the capital property of the society within a period of days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims. objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and Interest of the deceased member in the capital property of the society in such manner as is provided under the bye-laws of the anciety. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be deatt with in the manne provided under the bye-laws of the

Placs: SANTACRUZ, MUMBAI

For and on behalf of 64 Greens Co-op. Housing Society Limited Hon. Secretary

जाहीर सूचना

श्री. दिगंबर पांडरंग जाधव व श्री. प्रितेश पांडरंग जायब ह फ्लट क्र. २८०६, १८०व मजरा, बा विंग, क्षेत्रफळ ३८५ ची.फु. (रा कार्पेट क्षेत्र), पारिजात हिल ब्ह्यु म्हणून ज्ञात इमारत व मागाठाणे पारिजात कोहौसोलि. म्हणून ज्ञात सोसायटी, जमीन एस.क्र. ३४ए, एच.क्र.९, एस.क्र.४७, सीटीएस क्र.२१९ (भाग), २५९(भाग) व २६०(भाग), गुलमोहर सिटी, बोरिवली (पुर्व), म्हाडा अंतर्गत लेआऊट कोड क्र.०३६, गाव मागाठाणे, ता. बोरिवली, जिल्हा मुंबई-४०००६६ या जागेचे गलक आहेत.

मुळत: दिनांक २२.०२.२०२२ रोजी्चे (बीआर्एल २–२३३६–२०२२) करारनामाद्वारे **मे. पारिजा**त हिल व्ह्यु रियाल्टी एलएलपी यांनी सदर फ्लॉ कुमारी दिपिका मंगेश बोटले, श्री. मंगेश श्रीधर बोटले व श्री. परेश मंगेश बोटले यांच्याकडे विक्री केले. नंतर **श्री. मंगेश श्रीदर बोटले** यांचे १० १० २०२३ रोजी निधन द्याले त्यांच्या पञ्चा दिपिका मंगेश बोटले (मुलगी) व श्री. परेश मंगेश बोटले (मुलगा) हे कायदेशीर वारसदा आहेत. तद्नंतर दिनांक २८.०३.२०२५ रोजीचे (एमयुएम–१९–४१०८/२०२५) नोंद मुक्तत करारनामाद्वारे सदर <mark>श्रीमती माधुरी मंगेश बोटले</mark> यांनी सदर फ्लॅटबाबत त्यांचे ११.११% अविभाजीत शेअर्स श्री. परेश मंगेश बोटले व कमारी दिपिक **मंगेश बोटले** (प्रत्येकी ५.५५% शेंअर) यांच्याक मुक्त केले. तद्नेंतर दिनांक २८.०३.२०२५ रोजीच (मंबई १९–४११५/२०२५) नोंद करारनामाद्रा कुमारी दिपिका मंगेश बोटले व श्री. परेश मंगेश बोटले यांनी सदर फ्लॅट श्री. दिगंबर पांडुरंग जाधव व श्री. प्रितेश पांडुरंग जाधव यांच्याकर

जर कोणा व्यक्तीस/संस्थेस/बँकेकडे मालमत्तेबाब विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक, अदलाबदल तारण, मालकी हक, खासगी तारण किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क व हिल असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यव स्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना आजच्य गरखेपासून **१४ (चौदा)** दिवसात कळवावे. अन्यथ अशा व्यक्ती/संस्था/बँकांचे दावा त्याग किंव स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि आमचे अशील अशा कोणत्याही दावा आणि, किंवा हरकतीचा संदर्भ न घेता मालमत्तेचा व्यवहार करण्यास मुक्त असतील.

डॉईट लिगल सोल्यंशन वकील, उच्च न्यायालय मुंबई ५०२, ५वा मजला, पारस बिझनेस सेन्टर, कार्ट रोड क्र.१, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६

PDS पीडीएस लिमिटेड

सीआवर्षाः एलरे८१०१एमएच२०११पीएलसी३८८०८८ **नीरणीकृत कार्यालयः** युनिट क्र.९७१, सॉलिटेअर कॉपेरिट पार्क, अंधेरी – घाटकोपर लिंक रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९३, महाराष्ट्र. भारत. **दूरघ्वनी:** +९१ २२ ४१४४१९०० **१**-मेळ: investors@pdsltd.com, वेबसाईट : www.pdsltd.com

सदस्यांना टपाल मतदान सूचना आणि भागधारकांच्या ईमेल पत्त्यांचे

सदस्यांना याद्रारे सचित केले जाते की कंपनी कायदा. २०१३ च्या कलम ११० च्या तरतदींनसार कंपनी (व्यवस्थाप . भाणि प्रशासन) नियम २२, २०१४ आणि इंस्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाद्वारे जारी केलेले सर्वसाधारण सभेवरील सचिवीय मानक-२ आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि. ८ एप्रिल २०२० रोजी सहवाचित सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.०३/२०२२ दिनांक ०५ मे २०२२, सर्वसाधारण परिपत्रक क्र.११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ आणि सर्वसाधारण परिपत्रव क...०५/२०२३ विताक २५ सप्टेंबर २०२३ च्या संदर्भात सहकार मंत्रातया **(एमसीए परिपक्ते**) जारी केलेल्या केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (रिमोट ई-व्होर्टिंग) मतदानाद्वारे सदस्यांची संमती मागणारी टपाल मतदान सूचना, ज्या सदस्यांची नावे सदस्य नोंदणीमध्ये **कट-ऑफ तारखेला** म्हणजेच शुक्रवार, २१ मार्च २०२५ रोजी दिसतात त्यांना

इमला	इमलद्वार पाठावण्यात आला आहे. खाला नमूद फलल्या ठरावा सबवात मानवारकाचा मान्यता ामळावण्यासाठा:					
अ. क्र.	ठरावाचे तपशिल	ठरावाचा प्रकार (विशेष/सामान्य)				
٧.	कंपनीचे नॉन-एक्झिक्युटिव्ह नॉन-इंडिपेंडंट संचालक म्हणून डॉ. दीपक कुमार सेठ (डीआयएन: ००००३०२१) यांचे संचालकपद सुरू ठेवण्यास मान्यता, जे ७५ (पंचाहत्तर) वर्षे वयाचे होतील.	विशेष				
٦.	पीडीएस लिमिटेड - कर्मचारी स्टॉक पर्याय योजना २०२१ - योजना बी अंतर्गत नॉन-एक्क्षिक्युटिव्ह नॉन-इंडिपेंडंट संचालक शी पार्थ गांधी यांना १,२५,००० कर्मचारी स्टॉक पर्याय देण्यास मान्यता.	विशेष				

ई-व्होटिंगशी संबंधित सविस्तर सूचना आणि माहिती सदस्यांना पाठवलेल्या टपाल मतदान सूचनेत दिली आहे. कंपनीने सोमवार, ३१ मार्च २०२५ रोजी टपाल मतदानाची सूचना पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे. रिमोट ई-व्होटिंगद्वारे टपाल मतदानावर मतदान करण्याची सुविधा पुढील कालावधीसाठी उपलब्ध असेल

ई-वोटिंग प्रारंभ : मंगळवार, १ एप्रिल, २०२५ रोजी (स.९.०० वा. भाप्रवे)

: बुधवार, ३० एप्रिल २०२५ रोजी (सायं.५.०० वा. भाप्रवे) बुधवार, ३० एप्रिल २०२५ रोजी सायं.५.००वा. नंतर रिमोट ई-व्होटिंगला परवानगी नाही आणि त्यानंतर ई-व्होटिं गध्दत अक्षम केले जाईल.

कंपनीने में एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची में .लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड) (एमयूएफजी इनटाइम) रिमोट ई-व्होटिंगच्या सुविधेसाठी भागधारकांना https://instavote.linkintime.co.in द्वारे ई-व्होटिंग सुविधेद्वारे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशान्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेयुलेशन, २०१५ च्या नियमन ४४ नुसार . इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्यास सक्षम करण्याकरिता सेवा प्रदान केली आहे.

कंपनीने टपाल मतदान निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी श्री. गौरव सैनानी (सदस्यता क्र.ए ३६६० णे सराव प्रमाणपत्र क्र.२४४८२) आणि श्री. सनी गोगिया (सदस्यता क्र. क्र. १९५६३), भागीदार, एसजीजीएस आणि असोसिएट्स, कंपनी सचिव यांची तपासणीस म्हणून नियुक्ती केर्ल आहे. टपाल मतदानाचा निकाल शुक्रवार, २ मे २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी जेथे कंपनीच्या सिक्युरिटीज सूचीबद्ध आहेत त्या स्टॉक एक्स्चेंजमध्ये सादर केला जाईल आणि कंपनीच्या वेबसाइट www.pdsltd.com वर, बीएसईच्य www.bseindia.com आणि एनएसई वर www.nseindia.com जेथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत आ निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए) च्या वेबसाइटवर https://instavote.linkintime.co.in येथे वेबसाइटवर प्रसारित केला जाईल.

एमसीए परिपत्रकांच्या आवश्यकतांचे पालन करून, टपाल मतदान फॉर्मसह टपाल मतदान सचनेची हार्ड कॉपी आ भरणा केलेल्या व्यवसाय प्रतिसाद लिफाफा या टपाल मतदानाकरिता भागधारकांना पाठवले गेले नाहीत आणि भागधारकांनी त्यांची संमती किंवा असहमत व्यक्त करणे आवश्यक आहे. केवळ रिमोट ई-मतदान प्रणालीद्वारे. टपाल मतदान सूचना कंपनीच्या www.pdslid.com वेबसाइटवरून डाउनलोड केली जाऊ शकते. स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटवर देखील प्रवेश केला जाऊ शकतो, म्हणजे बीएसई लिमिटेड www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com, एमयूएफजी इनटाइम (आरटीए) https: instavote.linkintime.co.in रिमोट ई-मतदान सुविधा प्रदाता.

शकवार. २१ मार्च २०२५ रोजी ज्या व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदवहीमध्ये किंवा ठेवीदारांनी ठेवलेल्या लाभाश अन्यान मालकांच्या रिजस्टरमध्ये नोंदवलेले असेल ती केवळ नोंद तारीख असल्याने ती रिमोट ई-व्होटिंगची सुविधा घेण्यास पा? असेल. सदस्यांचे मतदानाचे अधिकार कट-ऑफ तारखेनुसार कंपनीच्या एकूण मतदान भांडवलामध्ये त्यांच्या शेअर्सच्य भर्णा केलेल्या मूल्याच्या प्रमाणात असतील. नोंद तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्य

डिमटेरिअलाइज्ड स्वरूपात, वास्तविक स्वरूपात भागधारण करणाऱ्या सदस्यांद्वारे रिमोट ई-व्होटिंगची पद्धत आणि सदस्यांनी त्यांचा ईमेल पत्ता नोंदविला नाही अशा सदस्यांनी टपाल मतदान सचनेमध्ये पदान केले आहे. वास्तविव न्पात भाग धारण करणाऱ्या आणि ज्यांनी त्यांचे तपशील अपडेट केलेले नाहीत त्यांना कंपनीच्या आरटीए सोबर delhi@linkintime.co.in वर अपडेट करण्याची विनंती केली जाते. डीमटेरिअलाइज्ड स्वरूपात भागधारण करणाऱ त्यांच्या संबंधित डिपॉब्रिटरीकडे त्यांच्या ई-मेल पत्त्यांसह आणि मोबाईल क्रमांकांची नोंदणी करावी.

ज्या भागधारकांनी आधीच त्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत केला आहे त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे ईमेल पत्ते त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीदार/कंपनी, आरटीएकडे प्रमाणित करून ठेवावेत जेणेकरून त्यांच्या ईमेल पत्त्यावर सूचना दस्तऐवज/वार्षिक अहवालांची सेवा सक्षम होईल.

गस्तविक स्वरूपात सिक्युरिटीज धारण करणाऱ्या भागधारक/ सदस्यांना/ संस्थात्मक भागधारकांना ई-व्होटिंगब काही शंका असल्यास, ते https://instavote.linkintime.co.in येथे उपलब्ध वारंवार विचारले जाणारे पृश् 'एफएक्यू') आणि इन्स्टाव्होट ई-व्होटिंग मॅन्युअल पाह् शकतात. मदत विभागांतर्गत किंवा notices@linkintime.co.in वर ईमेल पाठवा किंवा दुरध्वनी: +९१ २२ ४९१८ ६००० येथे संपर्क करा.

संचालक मंडळाच्या आदेशान्वरं सही/

कायदेशीर आणि कंपनी सचिव प्रमुख

All concerned are hereby informed that Late Ashok B. Dalmia was owner of the Flat No. G/1, B wing, Rahul Park 'B' CHS Ltd, Rahul Park Bhayandar East Thane - 401105 and relatives shares. The said Late Ashok B. Dalmia died, intestate on 10/09/2020 leaving behind him 1. Smt. Sushila A. Dalmia 2. Miss Khushboo A. Dalmia 3. Mr. Yogesh **A. Dalmia** as his only legal heirs. The said first & second legal heirs are releasing their rights in the abovesaid flat and relative shares in favour of **Mr. Yogesh A. Dalmia** and hereby he shall became the sole owner of abovesaid flat and relative shares. sole owner of abovesaid flat and relative shares. Any person/s who had/have any objection of whatsoever nature of claiming to be legal heir of Late Ashok B. Dalmia ought to intimate to me at "Legal Point", G/2-A, Komal Tower, Patel Nagar, Bhayandar (West), Thane -401101 within 14 days from the date hereof, failing in which it shall be deemed that such alleged rights, claim/s is/are released, relinquished, waived, abandoned and existing at all. Ref. No. /PN/0501/2025 Sd/-Dated: 01/04/2025 Adv. R. Chhawachharia

नोटीस

याव्दारे नोटिस देण्यात येते की, मल्हार भुवन को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., मुंबई, या संस्थेचे सभासद व भागधारक असलेले श्रीमती. इंदुमती रामराव सारंगधर, यांचे सदनिका क्र.६, दुसरा मजला, मल्हार भुवन को-ऑप हौसिंग सोसायटी लि., १६१, खारेघाट रोड, हिंदू कॉलनी, दादर (पूव), मुंबई -**४०० ०१४** व तसेच संस्थेचे **भाग प्रमाणपत्र क्र. ०९** प्रत्येकी रुपये ५० प्रमाणे ५ **भाग** क्रमांक ४१ ते ४५ (दोन्ही समावेशक) **दिनांक २५.०१.१९८४** असे एकुण ५ भाग धारण करीत असलेल्या, नोंदणीकृत संस्था बीओएम/एचएसजी/एफएन/ ८७[ँ]८ ४ दिनांक २२.०३.१९८२ या संस्थेमध्ये ते १००% अधिकार व हक्कदार आहेत. **श्रीमती** इंदुमती रामराव सारंगधर सभासद यांनी त्यांच्या हयातीत नियम २५ (१), महा. को-ऑप. सो. ॲक्ट १९६१ नुसार नामांकन केले नाही व कोण्त्याही प्रकारचे वारसहक्क पत्र बनविलेले नाही, श्रीमती **इंदुमती रामराव सारंगधर** यांचे **दिनांक ०५.०३.२००**१ रोजी निधन झाले. त्यांचे **पती श्री रामराव एन सारंगधर** यांचा मृत्यु **दिनांक** १४.०६.१९७४ रोजी झालेला आहे व त्यांनीही कोणत्याही प्रकारचे वारसहक्क पत्र बनविले नव्हते. **श्रीमती इंदुमती रामराव सारंगधर** त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली श्री**मती सुनेत्रा सुधीर मुजुमदार व श्रीमती डॉ. दिपा दिनेश बजानी** फक्त हैया दोघी मृत संदस्यांच्या वारसंदार असून प्रत्येकी ५०% अविभाजीत शेअर्सच्या भागधारक आहेत व संयुक्त सहसभासद आहेत. या संयुक्त सहसभासदांपैकी **श्रीमती सुनेत्रा सुधीर मुजुमदार** हयांच्या हयातीत नियम २५ (१), महा. को-ऑप. सो. ॲक्ट १९६१ नुसार नामांकन केले नाही व कोणत्याही प्रकारचे वारसहक्क पत्र बनविलेले नाही, श्रीमती सुनेत्रा सुधीर मुजुमदार यांचा मृत्यु १४.०२.२०२५ रोजी झाला. त्यांच्या पश्चात त्यांचे वारसदार (१) श्री. सुधीर दामोदर मुजुमदार, पती (२) श्री. अनिमिश सुधीर मुजुमदार, मुलगा (३) श्री. मिनार सुधीर मुजुमदार असे असुन ते शेअर्सचे भागधारक आहेत. सदर वारसदांपैकी श्री. सुधीर दामोदर मुजुमदार स्वतः चे अविभाजीत शेअर्स त्यांच्या दोन मुलांना हक्क सोड पत्र **दिनांक २५.०३.२०२५** प्रमाणे त्यांच्या नावावर हस्तांतरीत केले आहे. त्यामुळे **श्री. अनिमिश सुधीर मुजुमदार आणि श्री. मिनार सुधीर मुजुमदार** यांचा ५०% अविभाजित हिस्सा आणि मालकी हक्क कायदेशीर त्यांच्या नावावरील वारसाहक्काच्या कायदयानुसार अविभाजित, हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून (**१) श्री. अनिमिश सुधीर मुजुमदार (२) श्री. मिनार सुधीर मुजुमदार** यांनी वारसाहक्क कायदयानुसार मृत संयुक्त सदस्याचे ५० टक्के अविभाज्य चे हक्कदार म्हणून वारस आणि कायदेशीर प्रतिनिधी म्हणून सोसायटीमध्ये वारसाहक्कानुसार संयुक्त सदस्यत्वासाठी संयुक्त पणे अर्ज करत

संस्था या नोटीसद्वारे संस्थेच्या मालमत्तेत असलेली मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा मागणीदार, हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या /हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून **१५ दिवसांत** त्यांनी आपल्या मागण्याच्या किंवा हरकतींच्या पुष्ट्चर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमुद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडुन हक्क मागण्या किंवा हरकती सादर झाल्या नाहीत तर मयत सभासदाच्या संस्थेच्या मालमत्तेतील भाग हितसंबंध यांच्या हस्तांतराबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करणेस संस्थेला मोकळी राहिल. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या/हरकती आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व कागदपत्रांच्या प्रती मागणीदारास / हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेमध्ये संस्थेच्या ऑफिसच्या ठरलेल्या वेळेमध्ये नोटीस दिलेल्या तारखेपासून नोटीसची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील.

ठिकाण:-मुंबई दिनांक :-०१.०४.२०२५

> सेक्रेटरी / चेअरमन सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (परसंवा)

मल्हार भुवन को-ऑप. हौसिंग सोसायटी लि., मुंबई, करीता

बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि., मुंबई

.१२, सौरभ बिल्डींग, मोदी इस्टेट, लाल बहादुर शास्त्री मार्ग, घाटकोपर पोलीस स्टेशन समोर, घाटकोपर (प.), मुंबई–४०० ०८६.

गटकोपर (प.), मुंबई ४०० ०८४

Assistant Registrar Co-op Societies Recovery, Ghatkopar (w) Gen. Outward No. 6081 Date 28/03/2025 जाब देणार

खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की. थकीत कर्जाविषयी अर्जदार पतसंस्थेने दाखल केलेल्या अर्जाबाबत आपले म्हणणे सादर करण्यासाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण राहत नसल्याने तसेच आपला सध्याचा पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक ०९/०४/२०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता आपण स्वत: अथवा आपल्या विकलामार्फत या कार्यालयात हजर राहन आपले म्हणणे सादर करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन या कार्यालयात

एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल, याची आपण नोंद घ्यावी.

अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	अर्ज दाखल दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम रू.	जाब देणार क्र
٤.	श्री. दत्ताराम सखाराम गायकवाड	२०/०२/२०२५	२२०९	१,६९,९१५/-	१
٦.	श्री. शंकर शिवराम पटाडे	_'''_	-"-	_''_	?
₹.	श्री. सुभाष नरहरी अजब	_''-	-''-	-''-	3
٧.	श्री. मंगेश तुकाराम राऊत	-"-	२२१०	४,१८,१९६/-	१
٧.	श्री. सुनिल संभाजी घाग	_''_	-"-	_''-	?
ξ.	श्री. नरेश तातु वडवले	_'''_	_,,_	_'''_	3
9.	श्री.मोहन तुकाराम वाघमारे	_''-	२२११	१,८५,१४१/-	१
٤.	श्री. नामदेव तुकाराम वाघमारे	_''-	_','_	_'''_	2
۶.	सौ. शोभा मधुकर बंगेरा	_'''_	-''-	-"-	ş
१०.	श्री. नामदेव तुकाराम वाघमारे	_''_	२२१२	१,९५,९८२/-	१
११.	श्री. मोहन तुकाराम वाघमारे	_"_	-"-	_''_	7
१२.	सौ. शोभा मधुकर बंगेरा	_''-	-"-	-''-	3
१३.	सौ. शोभा मधुकर बंगेरा	_''_	२२१३	२,१३,८०९/-	१
१४.	श्री. मोहन तुकाराम वाघमारे	_'''_	-"-	_''_	2
१५.	श्री. नामदेव तुकाराम वाघमारे	_''_	-"-	-''-	ş
१६.	श्री. गोपाळ बाळकृष्ण सारंग	_'''_	२२१४	२,०८,३३५/-	8
१७.	श्री. जोसेफ कन्नमुलम थॉमस	_''_	-"-	_'''_	2
१८.	श्री. मुकेश राजकुमार करगुटकर	_''-	- '' -	-"-	ş
१९.	श्रीम. सपना शांताराम शिंदे	-"-	२२१५	२,९४,५३२/-	१
२०.	श्री. संदीप शांताराम शिंदे	_''_	-''-	-"-	?
२१.	श्री. भिवाजी बळीराम लवटे	_''-	_''_	-''-	ş
२२.	श्री. प्रविण पांडुरंग म्हस्कर	-"-	२२१६	९२,१९०/-	१
२३.	श्री. सुनिल नामदेव पाटील	-"-	-"-	_''_	?
२४.	श्री. संजय भागोजी अदावदे	-"-	-"-	-''-	ş
२५.	श्री. कैलास मारुती गागरे	-"-	२२१७	१,४५,२९७/-	१
२६.	श्री. संदीप रंधीर गौड	_''_	-"-	_'''_	?
२७.	श्री. भालचंद्र प्रकाश धामापुरकर	-"-	-''-	-''-	3
२८	श्री. अनंत उमाजी हाडवळे	_''_	२२१८	१७,३४,५४६/-	१
२९	श्री. उत्तम गोपाळा हाडवळे	_'''_	-"-	_''	2
₹0.	श्री. विलास रखमा गावडे	_''	-"-	_'''_	3
३१.	श्री. रामबोध विंध्याचल पांडे	-"-	२२१९	१०,८२,९७२/-	१
३२.	श्री. दिनेश टकोरशी लपासिया	_''_	-"-	_''	7
३३.	श्री. प्रकाश गणपत वाईकर	-"-	_''_	_''_	3

ही नोटीस आज दिनांक २८/०३/२०२५ रोजी माझे सही व कार्यालयाच्या मुद्रेसह दिली आहे



सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा) बृहमुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, मुंबई.

